



# Syncom Formulations (India) Limited

A WHO-GMP & ISO 9001-2000 Certified Company

CIN No.: L24239MH1988PLC047759

SYNCOM/SE/2024-25

18<sup>th</sup> May, 2024

Online filing at: [www.listing.bseindia.com](http://www.listing.bseindia.com) and  
<https://neaps.nseindia.com/NEWLISTINGCORP/login.jsp>

To,  
BSE Limited  
Phiroze Jeejeebhoy Tower,  
Dalal Street,  
Mumbai (M.H.) 400 001  
**BSE CODE:524470**

To,  
National Stock Exchange of India  
Limited  
Exchange Plaza, C-1, Block G,  
Bandra Kurla Complex, Bandra (E),  
Mumbai- 400051  
**NSE SYMBOL: SYNCOMF**

**Subject: Submission of Press Clipping Related to extract of Audited Quarter/Year ended Financial Results for the Quarter/Year ended on 31<sup>st</sup> March, 2024.**

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A(A) and in compliance of Regulation 47(1)(b) of SEBI (LODR) Regulations, 2015 regarding extract of Audited Standalone and Consolidated Quarter/Year ended Financial Results for the Quarter/Year ended 31<sup>st</sup> March, 2024 was also approved by the Audit Committee and Board of Directors at their meeting held on Friday, 17<sup>th</sup> May, 2024.

We herewith enclose the newspaper advertisement published on 18.05.2024 in "Business Standard" (English Newspaper) and Pratahkal (Vernacular Language Marathi Edition) Newspaper.

You are requested to please take on record our above said information for your reference and record.

Thanking You,  
Yours Faithfully,

**FOR, SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED**

**CS VAISHALI AGRAWAL  
COMPANY SECRETARY &  
COMPLIANCE OFFICER**

*Encl: - a/a*

*Bringing a smile on every face...*

Regd. Off. : 7, Niraj Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (East), MUMBAI-400 093, INDIA, Tel.: 91-022-30887744-54, Fax: 91-022-30887755, Email: [sfil87@syncomformulations.com](mailto:sfil87@syncomformulations.com)  
Works : 256-257, Sector-I, PITHAMPUR, Dist.-Dhar, M.P. - 454 775, INDIA, Tel.: 91-07292-403122, 407039, Fax: 91-07292-253404, Email: [assistant2@sfil.in](mailto:assistant2@sfil.in)  
Corp. Off. : 207, Saket Nagar, Near Saket Club, INDORE - 452 018, INDIA. Tel.: 91-0731-2700458, Email : [finance@sfil.in](mailto:finance@sfil.in)  
Website : <http://www.sfil.in>

SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED									
Regd.Off :- 7 Nira Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai - 400 093									
Works:- 256-257, Sector - 1, Pithampur, Dist: Dhar-454775									
E Mail:- finance@sfil.in, Website:- www.sfil.in, CIN :- L24239MH1988PLC047759 (Rs. in Lakhs except EPS)									
Sr.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter Ended		Year Ended		Quarter Ended		Year Ended	
		31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023
		Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited	Audited
1	Total Income from Operations	7613.71	6814.86	27146.02	23925.34	7767.13	6774.93	27691.30	23885.41
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	920.85	1025.75	3178.39	2655.32	1003.00	1027.07	3397.69	2655.93
3	Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	920.85	1027.08	3176.00	2656.65	1003.00	1028.40	3395.30	2657.26
4	Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	674.85	846.65	2362.32	2007.07	740.45	847.36	2531.42	2007.07
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other comprehensive income (after tax)	839.42	895.50	3043.71	2203.43	905.02	896.21	3212.81	2203.43
6	Equity Share Capital (Face value of Rs.1/-)	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	0.00	0.00	19245.18	16201.47	0.00	0.00	19414.28	16201.47
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) -								
	1. Basic:	0.09	0.10	0.32	0.24	0.10	0.10	0.34	0.24
	2. Diluted:	0.09	0.10	0.32	0.24	0.10	0.10	0.34	0.24

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly & Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results is available on the [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and the company website <http://www.sfil.in>

For, SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED  
Sd/-  
KEDARNAL SHANKARLAL BANKDA  
CHAIRMAN & WHOLE TIME DIRECTOR  
DIN: 00023050

Place : Indore  
Date : 17<sup>th</sup> May, 2024

VIVID GLOBAL INDUSTRIES LIMITED				
CIN NO. L24100MH1987PLC043911				
Regd. Office : D-21/1, MIDC Tarapur Via Boisar, Dist. Palghar, Maharashtra				
AUDITED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH 2024				
(Rs. IN LAKHS)				
PARTICULARS	QUARTER ENDED	YEAR ENDED	QUARTER ENDED	YEAR ENDED
	31ST MARCH 2024	31ST MARCH 2024	31ST MARCH 2023	31ST MARCH 2023
	Audited	Audited	Audited	Audited
Total Income from operations	1,008.88	3,487.00	930.56	3,663.25
Net Profit/(Loss) for the period before Tax (before exceptional items)	8.55	20.48	17.97	(2.93)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional items)	8.55	20.48	17.97	(2.93)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional items)	9.81	18.25	4.11	(18.82)
Total comprehensive income for the period (Comprising profit/loss) for the period (after tax) and Other comprehensive income (after tax)	9.81	18.25	4.11	(18.82)
Paid-up Equity Share capital (Face value per share- Rs 5 each)	456.44	456.44	456.44	456.44
Reserves (excluding Revaluation Reserve)	1,033.40	1,033.40	1,015.15	1,015.15
Networth	1,489.84	1,489.84	1,471.59	1,471.59
Earnings per share in Rs. (Face value of Rs. 5 each)				
Basic	0.11	0.20	0.04	(0.21)
Diluted	0.11	0.20	0.04	(0.21)
Basic and Diluted (After Dividend)	0.11	0.20	0.04	(0.21)

Notes:

- The audited results of the company for the year ended 31st March 2024 have been reviewed by the Audit committee and there after taken on record by the board of directors at its meeting held on 17 May 2024.
- These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Indian Accounting Standards (IND AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and the other accounting principles generally accepted in India. Financial results for all the period presented have been prepared in accordance with the recognition and measurement principles of Ind AS.
- The above is an extract of the detailed format quarterly year ended March 31, 2024 Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and other disclosure requirements) Regulation 2015. The full format of the Quarterly/ twelve months financial results are available on the stock exchanges websites i.e. Bombay stock exchange & National stock exchange.
- DTA/ DTL has been recognised as on 31st March 2024 and effect of the same has been given in year end figures.

For Vivid Global Industries Limited  
Sd/-  
SUMISH S. MODY  
MANAGING DIRECTOR

Date : 30/05/2022  
Place: MUMBAI

**PUBLIC NOTICE**

Under the Instructions of my Clients Mr. Sachin Ramesh Mhatre, Residing at "B/701, Centre Point Panchpakhandi, Thane (w):- 400 602 and Mrs. Sheetal P. Residing at "C/6, Gurukul Society, Surang Building, Near Gurukul Chowk, Panchpakhandi, Thane (w):- 400 602, I have to address to the Public at large as under:-

That my above named clients have purchased the below scheduled properties from M/s. Joshi Enterprises, A Partnership Firm having Office Address as:- 5th Floor, Ishkrupa, Ram Maruti Road, Naupada, Thane (W):- 400 602 and also at 601, Aishwarya Laxmi Apartments Behind New English School, Opp. Namdeo Wadi Hall, Maharshi Karve Road, Thane:- 400 602 and Mr. Kaustubh Gajanan Kalke, Partner of M/S Joshi Enterprises, A Partnership Firm, Residing at:- 501, Shrusti Regency, Near Mahajan Wadi, Kharkar Ali Road, Thane:- 400 601 by making payment of valid full and final consideration amount:-

- SCHEDULED PROPERTIES**
- Shop No. 01, Ground Floor, admeasuring RERA carpet area of 43.35 sq.mtrs equivalent to 467 sq.ft carpet in total along with a still/puzzle car parking slot in the said proposed building to be known as "Sujata Co-operative Housing Society Limited", constructed/to be constructed on land bearing Tika No.11, City Survey No.62 and 64, admeasuring 428.9 sq.mtrs and 280.1 sq.mtrs respectively totally admeasuring 709 sq.mtrs, Near Datta Mandir, Dhobi Ali, Thane (W):- 400 601 Vide Agreement for Sale dated 27/12/2021 executed on a Stamp paper of Rs.500/- for document type Sale Agreement dated 02nd November 2021 bearing serial No.067713 standing in the name of my clients and M/s. Joshi Enterprises.
  - Shop No. 02, Ground Floor admeasuring RERA carpet area of 37.86 sq.mtrs equivalent to 408 sq.ft carpet in total with a still/puzzle car parking slot in the said proposed building to be known as "Sujata Co-operative Housing Society Limited", constructed/to be constructed on land bearing Tika No.11, City Survey No.62 and 64, admeasuring 428.9 sq.mtrs and 280.1 sq.mtrs respectively totally admeasuring 709 sq.mtrs, Near Datta Mandir, Dhobi Ali, Thane (W):- 400 601 Vide Agreement for Sale dated 27/12/2021 executed on a Stamp paper of Rs.500/- for document type Sale Agreement dated 02nd November 2021 bearing serial No.067715 standing in the name of my clients and M/s. Joshi Enterprises.
  - Office No. 01, Ground Floor admeasuring RERA carpet area of 23.74 sq.mtrs equivalent to 256 sq.ft carpet in total with a still/puzzle car parking slot in the said proposed building to be known as "Sujata Co-operative Housing Society Limited", constructed/to be constructed on land bearing Tika No.11, City Survey No.62 and 64, admeasuring 428.9 sq.mtrs and 280.1 sq.mtrs respectively totally admeasuring 709 sq.mtrs, Near Datta Mandir, Dhobi Ali, Thane (W):- 400 601 Vide Agreement for Sale dated 27/12/2021 executed on a Stamp paper of Rs.500/- for document type Sale Agreement dated 02nd November 2021 bearing serial No.067712 standing in the name of my clients and M/s. Joshi Enterprises.
  - Office No. 02, Ground Floor admeasuring RERA carpet area of 12.34 sq.mtrs equivalent to 133 sq.ft carpet in total with a still/puzzle car parking slot in the said proposed building to be known as "Sujata Co-operative Housing Society Limited", constructed/to be constructed on land bearing Tika No.11, City Survey No.62 and 64, admeasuring 428.9 sq.mtrs and 280.1 sq.mtrs respectively totally admeasuring 709 sq.mtrs, Near Datta Mandir, Dhobi Ali, Thane (W):- 400 601 Vide Agreement for Sale dated 27/12/2021 executed on a Stamp paper of Rs.500/- for document type Sale Agreement dated 02nd November 2021 bearing serial No.067714 standing in the name of my clients and M/s. Joshi Enterprises.

That even after the receipt of valid full and final consideration amount from my clients M/S Joshi Enterprises and Mr. Kaustubh Gajanan Kalke, Partner of M/S Joshi Enterprises have failed to register the above said four (04) Agreements for Sale dated 27/12/2021 in respect of the purchase of the scheduled properties in the office of Sub-registrar of Assurances, Thane.

Therefore I on behalf of my above named Clients have filed a Special Civil Suit bearing No.112/2024 in the court of Hon'ble Civil Judge Senior Division Thane at Thane against M/s. Joshi Enterprises, A Partnership Firm having Office Address as:- 5th Floor, Ishkrupa, Ram Maruti Road, Naupada, Thane (W):- 400 602. And Also at "601, Aishwarya Laxmi Apartments Behind New English School, Opp. Namdeo Wadi Hall, Maharshi Karve Road, Thane:- 400 602 and Mr. Kaustubh Gajanan Kalke, Partner of M/S Joshi Enterprises, A Partnership Firm, Residing at:- 501, Shrusti Regency, Near Mahajan Wadi, Kharkar Ali Road, Thane:- 400 601 seeking Specific Performance Of Contract, Declaration, Possession and Injunction in respect of above scheduled properties.

I have also registered Notice of Lis pendence (Lis pendens) dated 26/04/2024 bearing No.TNN 9/8679/2024 in the office of Sun registrar of Assurances, Thane 9 regarding Special Civil Suit bearing No.112/2024 in the court of Hon'ble Civil Judge Senior Division Thane at Thane.

Therefore Public at large are put to Notice not to enter, execute and register any Agreements/Agreement for Sale/Sale Deed/Allotment Agreement with M/S Joshi Enterprises, A Partnership Firm having Office Address as:- 5th Floor, Ishkrupa, Ram Maruti Road, Naupada, Thane (W):- 400 602. And Also at "601, Aishwarya Laxmi Apartments Behind New English School, Opp. Namdeo Wadi Hall, Maharshi Karve Road, Thane:- 400 602 and Mr. Kaustubh Gajanan Kalke, Partner of M/S Joshi Enterprises and other Partners of M/s. Joshi Enterprises in respect of the scheduled properties. Any person entering, executing and registering any Agreements/Agreement for Sale/Sale Deed/Allotment Agreement with M/S Joshi Enterprises, Mr. Kaustubh Gajanan Kalke, Partner of M/S Joshi Enterprises and other Partners of M/s. Joshi Enterprises shall continue to do so entirely at their own risk, consequences and cost, without any recourse to my clients. It may be noted that my clients shall not entertain and be held liable for any disputes arising out of their entering, executing and registering any Agreements/Agreement for Sale/Sale Deed/Allotment Agreement with M/S Joshi Enterprises, Mr. Kaustubh Gajanan Kalke, Partner of M/S Joshi Enterprises and other Partners of M/s. Joshi Enterprises.

Sd/-  
Ashwin Ashok Borhade  
Advocate High Court, Mumbai

Place : Thane  
Date : 18/05/2024

Office:- Shop No.4, Shri.Chaitanya Chs Ltd, Next To Hotel Rajdeep, Kharigaon Naka, Kalwa (W), Thane:- 400 605.  
Email Id:- ashvynborhade@gmail.com • Contact : 9664820064

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that Yasin Dawood Agboatwala [ Hereinafter referred to as the "said Owner" ] is the Owner and absolutely seized and possessed of all that piece and parcel of Properties bearing Gat No. 111/a/5, at Village - Mushet, Taluka - Alibaug, District - Raigad along with house properties Gram Panchayat Maggoan 1) Property No. 754, 2) Property No. 289/1 and 3) Property No. 289/2 [ Hereinafter referred to as the "said Properties" ] which is more particularly described in the Schedule Written hereunder.

The above said Owner of the said Properties, has agreed to sell the said Properties to my client and he has assured my Client that his title to the said Properties are free, clear and marketable and that there are no outstanding encumbrances on or in respect thereof. As a part of investigation of the title of the said Properties, the undersigned has issued this Public Notice.

In the circumstances, all/any persons having any claim, right, title or interest in or to the said Properties or any part or portion thereof by way of sale, gift, lease, tenancy, license, exchange, partition, mortgage, charge, lien, inheritance, trust, maintenance, possession, easement, agreement, etc. or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below, of any such claim accompanied with all necessary and supporting documents, within 14 ( Fourteen ) days from the date of publication hereof, failing which it shall be presumed that there is no such claim/s and the same, if any, shall be considered to be waived and our Client shall proceed with the purchase of the said Properties.

**SCHEDULE / DESCRIPTION OF THE PROPERTIES :**

All that pieces and parcels of Properties situated at Village - Mushet, Taluka - Alibaug, District - Raigad

Village	Gat No.	Area (H. Ares)	Assessment (Rs. Ps.)	Owner Name
Mushet Tal.Alibaug Dist. Raigad	111/a/5	0-54-15 P.K. 0-00-00 Total 0-54-15	5.29	YASIN DAWOOD AGBOATWALA.

along with house properties Gram Panchayat Maggoan 1) Property No. 754, 2) Property No. 289/1 and 3) Property No. 289/2.

(Sanjay D. Mhatre)  
Advocate.  
Block No. 5, 'A' Wing, Raised 1 floor,  
Shruti Sarang, C.H.S.  
opp. Union bank of India, Bramhan Ali,  
Alibaug City, Tal. Alibaug, Dist - Raigad.  
Mob. No. 9552787670

Date : 18/05/2024

**BANK OF MAHARASHTRA,**  
KUDAL BRANCH (0070)  
Shantadurga Bazarpeh, Kudal  
District-Sindhudurg-416520  
दूरध्वनि/Tele-02362-222224  
ई-मेल/e-mail: bom70@mahabank.co.in

**POSSESSION NOTICE** [Under Rule 8 (1)]

Whereas,  
The undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra, Goa Zone, under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 15.01.2024 calling upon the Borrower M/s. Ramkrishna Anant Dhadam & Borrowers/Partners/ Mortgagee Mr. Prasad Ramkrishna Dhadam, Mr. Pravin Ramkrishna Dhadam to repay amount aggregating Rs. 1,39,29,396.85/- (Rupees One Crore Thirty Nine Lakh Twenty Nine Thousand Three Hundred Ninety Six And Paise Eighty Five Only) plus further interest & other charges thereon from 10/01/2024 as mentioned in the demand notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower/Partners having failed to repay the amount, Notice is hereby given to the Borrower/ Partners and the Public in general that the undersigned has taken Symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Sub-Section (4) of Section 13 of Act read with Rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on this 16th day of May 2024.

The Borrowers and the in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Bank of Maharashtra Kudal Branch for an aggregating Rs. 1,39,29,396.85/- (Rupees One Crore Thirty Nine Lakh Twenty Nine Thousand Three Hundred Ninety Six And Paise Eighty Five Only) plus further interest & other charges thereon from 10/01/2024.

The Borrowers' attention is invited to provisions of Sub-Section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

**DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTIES**

All those pieces and parcels of land and building situated at Kudal bearing Nagarpanchayat House No 696 and 697 situated at Survey No. 332A Hissa No 15 (Area 0-02-62 P.K. 0-00-50), Survey No. 332B (Area 0-01-38), Survey No. 333(Area 0-01-85), 334A Hissa No 8(Area 0-01-01), Survey No. 334A Hissa No 9(Area 0-02-00 P.K. 0-00-07) at Main Bazar peth, Kudal, Taluka Kudal District Sindhudurg, owned by Prasad R Dhadam and other consentee.

Bounded as under :-  
On or towards North :- Property of Mr. Bandekar  
On or towards South :- Kudal Grampanchayat Road  
On or towards East :- Property of Mr. Varde  
On or towards West :- Property of Mr. Pingulkar

Together with the building and structures constructed to/be constructed thereon and all the fixtures annexed thereto.

Date: 16/05/2024  
Place: Kudal,  
Sd/-  
Authorized Officer  
Bank of Maharashtra

**Bank of India**  
Relationship beyond banking

**Specialised Asset Recovery Management Branch**  
Mezzanine Floor, 70/80 M.G.Road, Fort, Mumbai 400 001. Tel : 022-22673549 E-mail: SARM.MumbaiSouth@bankofindia.co.in

**E-AUCTION FOR SALE OF MOVEABLE / IMMOVABLE PROPERTIES**

**E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.**

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the possession of which has been taken by the Authorised Officer of Bank of India, SARM Branch, will be sold on "As is Where is", "As is what is" and "Whatever there is" basis on 10.06.2024, for recovery of respective dues plus interest and charges up to date due to the Bank of India from respective borrower. The reserve price and earnest money deposit amount shall be as mentioned below in the table. The sale will be done by the undersigned through e-auction platform provided at the web portal.

Sr. No.	Name of the Borrowers/ Guarantor and Amount Outstanding	Description of the Properties	Reserve price (Rs. In Lakhs) EMD of the Property (Rs. In Lakhs)	Contact Number
1.	M/s. Rashmi Steels (Proprietor-Mr. Babulal Ganeshmal Bohra) Guarantor- Mr. Ravi Ganeshmal Bohra, Mrs. Sangeeta Babulal Bohra & Smt. Gitaben Bharatbhai Joshi Amt. O/s Rs. 22,23,45,635 + Interest + Expenses + Charges.	R C C Godown No. H-16, on Ground Floor, admeasuring 1600 Sq. Ft. equivalent to 148.70 Sq. mtrs., along with equal area of land with right to construct upto open to sky; in "Madhusudhan Compound", constructed on a plot of land comprising of Survey No. 262, Hissa No. 0, Survey No. 257, Hissa No. 2, Survey No. 264; totally admeasuring 27250.00 Sq. mtrs. situate, lying and being at Mouje Anjur, Taluka Bhiwandi, Dist. Thane; within the limits of Anjur Grampanchayat, Talathi - Saja Anjur, Sub-Registration District & Taluka Bhiwandi, and Registration District & District Thane. Pin - 421302 (Physical Possession)	25.00 2.50	9975330724/ 8574792293

**Terms and Conditions of the E-auction are as under:**

- The sale will be done on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS" basis and will be conducted "On Line".
- E-Auction bid form, Declaration, General Terms and Conditions of online auction sale are available in websites - a. <https://www.bankofindia.co.in>, b. <https://www.mstcecommerce.com/auctionhome/ibapi/index.jsp> Bidder may visit <https://www.ibapi.in>, where "Guidelines" for bidder are available with educational videos. Bidders have to complete following formalities well in advance:  
**Step 1:** Bidder/purchaser Registration: Bidder to register on e-Auction Platform (link given above) using his mobile number and email-id.  
**Step 2:** KYC verification: Bidder to upload requisite KYC documents. KYC documents shall be verified by e-auction service provider (may take two working days.)  
**Step 3:** Transfer of EMD amount to Bidder Global EMD Wallet: On line/off-line transfer of fund using NEFT/Transfer using challan generated on e-Auction Platform.  
**Step 4:** Bidder process and Auction Result: Interested registered bidder can bid online on e-Auction platform after completing step 1, 2, and 3.
- To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on the property/ies. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of the property/ies put on auction and the claims/rights/dues/affecting the property, prior to submitting their bid. The E-auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/ rights/ dues. No claim of whatsoever nature will be entertained after submission of the online bid regarding property/ies put for sale.
- The date of E-auction for properties listed at serial No. 1 will be on 11.06.2024 between 12:05 PM to 04:00 PM.
- Date of Inspection for the property listed at serial No. 1 will be on 01.06.2024 between 12:05 PM to 04:00 PM.
- To better facilitate the inspection, interested buyers are requested to intimate the branch through e-mail at [sarm.mumbai@bankofindia.co.in](mailto:sarm.mumbai@bankofindia.co.in) and/or through contact numbers mentioned above and/or through Bank of India SARM BRANCH contact no. 022-22671621, to better facilitate the inspection.
- Bid shall be submitted through online procedure only.
- The Bid price to be submitted shall be at least one increment over and above the Reserve price and bidders are to improve their offer in multiples of Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand only) for property listed at Serial No. 1.
- Bidders are advised to go through the website for detailed terms & conditions of auction sale before submitting their bids and taking part in E-Auction sale proceedings.
- Bidders shall be deemed to have read & understood the terms & conditions of sale & be bound by them.
- It shall be the responsibility of the interested bidders to inspect and satisfy themselves about the property before submission of the bid.
- The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded.
- The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price including EMD already paid, within next day of acceptance of bid price by the Authorised Officer and the balance of the sale price on or before 15th day of sale. The auction sale is subject to confirmation by the Bank. Default in deposit of amount by the successful bidder would entail forfeiture of the whole money, already deposited and property shall be put to re-auction and the defaulting bidder shall have no claim/right in respect of property/ amount.
- Neither the Authorised Officer / Bank nor e-Auction service provider will be held responsible for any Internet Network problem/Power failure/ any other technical lapses/failure etc. In order to ward-off such contingent situation the interested bidders are requested to ensure that they are technically well equipped with adequate power back-up etc. for successfully participating in the e-Auction event.
- The sale shall be subject to the applicable stamp duties/Registration fee/ other charges, etc. and also all the statutory/ non-statutory dues, taxes, assessment charges, etc. owing to anybody.
- The Authorised Officer/Bank is not bound to accept the highest offer and has the absolute right & discretion to accept or reject any or all offer(s) or adjourn/postpone/cancel the e-Auction or withdraw any property or portion thereof from the auction proceedings at any stage without assigning any reason therefor.
- The Sale Certificate will be issued in the name of the purchaser(s) / applicant (s) only and will not be issued in any other name(s).
- The sale shall be subject to rules/ conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002. Further details/enquiries if any on the terms and conditions of sale can be obtained from the respective branches on the contact numbers given.

**SALE NOTICE TO BORROWER/ GUARANTORS**

The undersigned being the Authorized Officer of the Bank of India is having full powers to issue this notice of sale and exercise all powers of sale under securitization and reconstruction of financial assets and Enforcement of Interest Act, 2002 and the rules framed there under. You have committed default in payment of outstanding dues and interest with the monthly rest, cost and charges etc. in respect of the advances granted by the bank mentioned above. Hence, the Bank has issued demand notice to you bearing serial No. 122) to pay the above mentioned amount within 60 days. You have failed to pay the amount even after the expiry of the 60 days. Therefore, the Authorized Officer in exercise of the powers conferred under section 13(4), took possession of the secured assets more particularly described in the schedule mentioned above. Notice is hereby given to you to pay the same as mentioned above before the date fixed for sale failing which the property will be sold and balance if any will be recovered with interest and cost from you. Please note that all expenses pertaining to demand notice, taking possession, valuation and sale of assets etc. shall be first deducted from the sale proceeds which may be realized by the undersigned and the balance of the sale proceeds will be appropriated towards your liability as aforesaid. You are at liberty to participate in the auction to be held on the terms and conditions thereof including deposit of earnest money.

Date: 17.05.2024  
Place: Mumbai  
Sd/-  
Authorized Officer  
Bank of India

**J. B. CHEMICALS & PHARMACEUTICALS LIMITED**

Regd. Office : Neelam Centre, 'B' Wing, 4<sup>th</sup> Floor, Hind Cycle Road, Worli, Mumbai 400 030.  
Corporate Office: Energy IT Park, Unit A2, 3rd Floor, Unit A, 8th Floor  
Appa Saheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025.  
Phone: 022-2439 5200 / 2439 5500 Fax : 022-2431 5331 / 2431 5334  
CIN : L24390MH1976PLC019380 Website: [www.jbpharma.com](http://www.jbpharma.com) E-mail : [investorelations@jbpharma.com](mailto:investorelations@jbpharma.com)

**EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024**

(₹ in lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024
		Unaudited (Refer Note 4)	Unaudited	Unaudited (Refer Note 4)	Audited
1	Total Income from operations	86,173	84,451	76,232	348,418
2	Net Profit for the period before tax	16,460	18,395	12,246	75,151
3	Net Profit for the period after tax	12,616	13,357	8,763	55,263
4	Total Comprehensive Income for the period	12,192	13,497	8,302	53,801
5	Equity Share Capital	1,552	1,550	1,548	1,552
6	Reserves				290,781
7	Earnings per share (EPS) (face value of ₹ 1/- each)				
	Basic (₹)	*8.22	*8.62	*5.67	35.66
	Diluted (₹)	*8.06	*8.46	*5.60	26.17
		* Not annualised			

Notes

- The key performance figures of standalone financial results for the quarter and year ended March 31, 2024 are as under: (₹ in lakhs)

Sl. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		31-03-2024	31-12-2023	31-03-2023	31-03-2024
		Unaudited (Refer Note 4)	Unaudited	Unaudited (Refer Note 4)	Audited
1	Total Income from operations	80,920	80,010	69,914	329,864
2	Net Profit before tax	16,311	17,641	12,192	73,834
3	Net Profit after tax	12,585	12,792	8,867	54,336

- The above financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on May 17, 2024. The statutory auditors have carried out an audit of financial results for the year ended March 31, 2024 and a limited review of the financial results of the Company for the quarter ended March 31, 2024.
- The Board of Directors of the Company, at its meeting held on May 17, 2024, has recommended a final dividend of ₹ 6.75 (675 %) per equity share (face value of ₹ 1 each) for the financial year 2023-24.
- The figures for the quarter ended March 31, 2024 and March 31, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the unaudited published figures upto nine months of the relevant financial year.
- The Financial Results of the company/group have been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015, as amended from time to time.
- The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange websites viz.

# नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला, मुद्देच नसल्याने धार्मिक ध्रुविकरणाचा प्रयत्न: पवन खेरा

**मुंबई, दि. १७ (प्रतिनिधि) :** लोकसभा निवडणुकीचा प्रचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तोंड उघडले की वाद निर्माण होत आहेत. १० वर्षांतील कामाचे रिपोर्ट कार्डच नसल्याने लोकांना सांगण्यासारखे त्यांच्याकडे काहीच नाही. नरेंद्र मोदी, हिंदू मुस्लीम करत नाही असे सांगतात व दुसऱ्याच दिवशी पुन्हा हिंदू मुस्लीमवर भाषण देतात. नरेंद्र मोदींचा प्रचार भरकटला असून मुद्देच नसल्याने मोदींना धार्मिक ध्रुविकरणवर भर द्यावा लागत असल्याची घणाघाती टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा यांनी केली आहे.

परिषदेला संबोधित करताना पवन खेरा यांनी भाजपा व नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली. ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी सध्या मुलाखती देत सुटले आहेत पण ते जे बोलतात त्यातून त्यांचेच हसे होत आहे. मोदीजी असे कोणते औषध घेतात की काल काय बोलले ते आज विसरतात आणि भलतेच बोलतात. मोदींच्या मुलाखती म्हणजे 'कपिल शर्माचा कॉमेडी शो' वाटतो. युकेन युद्ध थांबवले म्हणणारे नरेंद्र मोदी आता गाजा पट्टीतील युद्ध थांबवल्याची शेखी मिरवत आहेत. मोदी मणिपूरला जाऊ शकले नाहीत. मणिपूरचे नाव घ्यायची त्यांची हिम्मत झाली नाही आणि युद्ध थांबवल्याचा बाता मारतात. नरेंद्र

मोदी यांनी पंतप्रधान पदाचे हसे करून ठेवले आहे. राहुल गांधी यांना शहजादे म्हणतात व राहुल गांधी बदल प्रश्न विचारताच कोण राहुल, असा उटला प्रश्न विचारतात. राहुल गांधी शहजादा नाहीत तर शहिदजादे आहेत आणि देशात एकच शहजादा आहे आणि तो म्हणजे अमित शाह यांचा मुलगा जय शाह, असा टोलाही पवन खेरा यांनी लगावला.

गुजरातसह देशभरात दिसत आहे. महाराष्ट्रात इंडिया आघाडी ३५ जागा जागांवर विजयी होईल असा विश्वास पवन खेरा यांनी व्यक्त केला. ४ जुलगा नरेंद्र मोदी यांना झोळी घेऊन निघावे लागले, त्यांनी नागपुरला दिक्षाधूमिवर जाऊन आत्मचिंतन करावे असा सल्लाही पवन खेरा यांनी दिला आहे.

राहिलेली नाही. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत १६ जण ठार झाले व ७०-७५ लोक जखमी झाले. मुतांच्या नातेवाईकांची व जखमींची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्याची माणुसकीही पंतप्रधान मोदी यांनी दाखवली नाही. घाटकोपरमधूनच रोड शो काढून नरेंद्र मोदी यांनी मुतांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे, असे नाना पटोले म्हणाले. या पत्रकार परिषदेला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया व पब्लिसिटी विभागाचे चेअरमन पवन खेरा, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुख्य प्रवक्तें अतुल लोंढे व सोशल मीडियाचे चेअरमन विशाल मुतेमवार,

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या मीडिया समन्वयक प्रगती अहिर उपस्थित होते.

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that the Original Share Certificate No. 11 for 5(five) shares bearing Distinctive No. 56 to 60 of Palle Raj Mil Chs-operative Housing Society Ltd (PRCHSL) standing in the name of Shri. Ishwarlal Prabudas Gandhi has been reported lost/ misplaced/ stolen and that an application for issuance of Duplicate Certificate in respect hereof has been made to the society at Raj Milan, Corner of Dixit Rd & PM Rd, Vile Palle East, Mumbai 400057.

The society hereby invites claims or objections (in writing with supporting documents) for issuance of Duplicate Share Certificate within a period of 14 days from the date of publication of this notice. If no claims/objections are received within the said period by the Secretary/ Chairman of the society, the society shall be free to issue Duplicate Share Certificate.

Sd/-  
Hon. Secretary.  
(PRCHSL)  
Place : Mumbai Date : 18.05.2024

**जाहीर नोटीस**

तमाम जनतेस जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, माझे अशिल श्रीमती सोभा बालकृष्ण सोनावणे व श्री. बालकृष्ण शिवा सोनावणे राहणार, रूम नं: वी/४०५, गुरूकुल दर्शन, विठठल रूमीणी रोड, गोडवड, भाईदर (पूर्व), ठाणे ४०१ १०५, ही लिफ्टक मध्ये अशिल यानी. श्री. मुकेश छविबल्लार परेख यांच्या कडून दिनांक १५ सप्टेंबर २०२३ रोजी चा खरीदखानसुरार दस्तक क्रमांक टनन-४-१६७९३/२०२३ विकत घेतली आहे. माझे अशिल यांच्या कडून मूळ खीर सट्टिकिफ्ट नं: २९ विधिष्ट नं: १९१ ते १९५ गहाळ झाले आहे. सदर लिफ्टकतीचे मालक माझे अशिल श्रीमती सोभा बालकृष्ण सोनावणे व श्री. बालकृष्ण शिवा सोनावणे हे आहेत. वर सुद्ध केलेले माझ्या अशिलच्या नावे आहे तरी सदर लिफ्टकरचे कोणाचाही हक्क हितसंबंध, गहाण, दान, बक्षिस, ताण, कुळबिवाट, वारसा, भाडेपट्टा, वहिवाट, किंवा अन्य स्वरूपाचा दावा असल्यास यांनी त्याची लेखी स्वरूपातील महिती योग्य कागदोपरी पुराव्याप्रीति निपुःसाश्रीकीत जायकाकडे १०१ धरिवाज अपार्टमेंट, गावडीती भरीर जवळ, गोडवड गाव, भाईदर (पूर्व) ठाणे ४०१ १०५, येथे या सुक्याच प्रसिध्दितानसुरार क्रमांक १४ दिवसाच्या अंत पाठवावी वर हितेच्या सुदतीत जर हक्क पाहणी नाही वर सदर लिफ्टकरचा व्यवहार हक्कत विहित आणि किंसी योग्य आहे व हक्कत असल्यास सोडून दिली आहे असे गृहित धरून माझे अशिल सदर लिफ्टकतीचा व्यवहार पूर्ण करतील.

नमज्जर वर (वाकेकर) दिनांक: १८/०५/२०२४  
वकील उच्च न्यायालय

**PUBLIC NOTICE**

Take notice that My Clients, 1)MR. NIMESH P. DOSHI 2)MRS. SARLA PRAVINCHANDRA DOSHI 3)MR. KETAN P. DOSHI 4)MR. RAHUL P. DOSHI have instructed me to invite objection in respect of FLAT NO.402 ON THE FOURTH FLOOR OF BUILDING NO.V-10 KNOWN AS VINAY NAGAR BLDG.NO.10 CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. situated at OPP: PLEASANT PARK, MIRA-BHAYANDER ROAD, MIRA ROAD(EAST),THANE-401107 (here referred to as the 'said flat'). In Short, LATE MR.PRAVINBHAI L.DOSHI was originally a joint member of Vinay Nagar Bldg.No.10 Co-Operative Housing Society Ltd., situated at Opp: Pleasant Park, Mira-Bhayander Road, Mira Road(East), Thane-401107, who died on 23-01-2012 and left behind only Four Legal Heirs including 1)MR. NIMESH P. DOSHI(Son) 2)MRS. SARLA PRAVINCHANDRA DOSHI(wife) 3)MR. KETAN P.DOSHI(Son) 4)MR. RAHUL P. DOSHI(Son) & MR. NIMESH P. DOSHI(Son) AS applied for the sole membership to the said Vinay Nagar Bldg.No.10 Co-Operative Housing Society Ltd., situated at Opp: Pleasant Park, Mira-Bhayander Road, Mira Road(East), Thane-401107 for transfer of the aforesaid flat in his sole name and the Other Legal Heirs including 1)MRS. SARLA PRAVINCHANDRA DOSHI 2)MR. KETAN P.DOSHI 3)MR. RAHUL P. DOSHI have consented for the same. Any person or persons having any objection for grant of membership or having any claim, right, title or interest or any part thereof either by way of inheritances, heirship or mortgage, lease, leave and license, sale or lien, charge, trust, easement, license, tenancy, injunction, possession, exchange, attachment of the Income Tax Authorities or otherwise howsoever are requested to make the same known in writing within 15 Days along with the supporting documents to the undersigned at B-706, Asmita Regency-1, Naya Nagar, Mira Road (East), Thane-401107 within Fifteen Days (15) from the date of publication hereof, failing which all such claims and/or objections, if any will be considered as waived and abandoned.

ADV. RAMSHA KHATIB (B.L.S L.L.B)  
Date: 18-05-2024  
Place: Mira Road 9821715184

# अणुव्रत काव्याधाराची यशस्वी आयोजन

**वाशी, दि. १७ (प्रतिनिधि) :** अणुव्रत विश्व भारती सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने अणुव्रत काव्याधारा या कार्यक्रमाचे आयोजन अणुव्रतचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश नाहर यांच्या अध्यक्षतेखाली विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन करताना कवी बुद्धीप्रकाश दाधीच केकडी यांनी आपल्या सृजनाने संपूर्ण सभागृह मंत्रमुग्ध केले. मनोज गुर्जर मावली आणि कानू पंडित नाथद्वारा यांनी आपल्या मेवाडी शैलीत सर्वांना हसवले.



प्रमुख मानकलाल कच्छरा, नरेश मादरेचा, कैलाश सियाल यांनी केले व स्वागतपर भाषण केले. मंत्री राजेश चौधरी व कोषाध्यक्ष ख्याली कोठारी यांनी सवांचे स्वागत केले. कार्यक्रमात अनुविभाचे उपाध्यक्ष विनोद कोठारी, सरचिटणीस भिखम सुराणा, सहमंत्री मनोज सिंधवी, महाराष्ट्र प्रभारी रमेश धोका, काव्यधारा पश्चिम जॉनच्या सहसंयोजक संगीता हिगड, मीडिया

प्रभारी महावीर बडाला, विशेष अतिथी मानक, रवी, ऋषी, कवीर धिंग, सुशीला, रोशन, जैनिश मेहता. प्रमुख पाहुणे सोहनलाल, मेघराज, अजित धाकड, सुंदरलाल परमार, गेहरीलाल चौधरी, मिश्रीलाल बोहरा, माजी अध्यक्ष गणपतलाल डागलिया आदी उपस्थित होते. अन्न प्रायोजक छोट्टू सिंग, दुर्जन सिंग, माध्यम सहयोगी मीना, सुधीर, विरल सांखला, आणि

जाहिरातदार, स्वागत समिती सदस्य, विशेष सहकारी, सहयोगी यांचा अनुव्रत समिती मुंबई तर्फे सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजक देवेदर लोढा, सहसचिव मनोहर कच्छरा, किशोर धाकड, उपाध्यक्ष चंद्रप्रकाश बोहरा, संपटन मंत्री मनीषा चंडालिया, माजी अध्यक्ष अर्जुनलाल बाफना, रमेश चौधरी,

कांचन सोनी, वनिता बापना, महेश बापना, सुरेंद्र कोठारी, राष्ट्रीय सहसचिव भूषेश कोठारी, माजी नगर सेवक अर्जुन सिंधवी, संगीतकार विराग मधुमालती, सभा बाबुलाल बापना, जसरज छाजेड, सुनील बोहरा आदी सर्वांनी कौतुक केले.

**PUBLIC NOTICE**

Public Notice is hereby given that my client Mr. Mohammad Idris Rahimattullah Shaikh, owner of Flat A/101, Mazagao Dock CHSL., Opp. Damodar Marriage Hall, Village: Tuljini, Nallasopara (East), Tal. Vasai, Dist. Palghar - 401 209.

Mrs. Amirunisha Mohammed Idris & Mr. Mohammad Idris Rahimattullah Shaikh, were the owners of the above said Flat, however Mrs. Amirunisha Mohammed Idris, died on 06/04/2021, leaving behind her following Legal Heirs:- 1) Mr. Mohammad Idris Rahimattullah Shaikh – Husband, 2) Mr. Mohammad Nasim Shaikh – Son, 3) Mr. Mohammad Wasim Mohammad Idris Shaikh – Son, 4) Mr. Mohammad Arif Idris Shaikh – Son, 5) Mr. Shaikh Mohd. Asif Idris – Son, 6) Mrs. Aasmabi Avish Ahmad Mansoori – Married Daughter.

Now all legal heirs are willing to release their share in the above mentioned Flat in favor of Mr. Mohammad Nasim Shaikh, in case anyone having any claim, right, interest, of any nature in respect of said Flat should raise their objection in writing with documentary proof, thereof within Fifteen (15) days from the date of publication to the undersigned, failing which the transaction will be completed and anyone who has right, interest or claim in respect of said Flat will be deemed to have relinquished in favor of Mr. Mohammad Nasim Shaikh permanently and forever.

Sanjay V. singh  
Advocate High Court  
Shop no 26, Sai Bazar, Near Tuljini Police Station, Nalasarpa East 401209  
Mob No. 7219760700

## बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना अनेक संघटनांचा पार्टीबा

**मुंबई, दि. १७ (प्रतिनिधि) :** पालघर लोकसभा मतदार संघाचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे. उमेदवार च्या प्रचाराचे शेवटचे काही तास आता उरलेले आहेत. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर व उमेदवार राजेश पाटील हयांनी संपूर्ण पालघर मतदार संघ पिंजून काढलेला आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, क्षितिज ठाकूर व राजेश पाटील हयांनी आपल्या मतदार संघात अनेक विकास कामे केलेली आहेत. परंतु केंद्रीय विकास योजना जर्जिल्यासाठी मंजूर करून आणायच्या अवतीत लर आपला हक्काचा खासदार असणे आवश्यक आहे. माजी खासदार बळीराम जाधव हयांनी त्यांच्या कार्यकाळात केलेली कामे लोकांसमोर घेऊन राजेश पाटील जिल्ह्यातील विक्रमाड, वाडा, जक्कार, मोखाडा, पालघर, बोईसर, डहाणू येथील खेडयापाडयात लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत त्याचा नक्कीच फायदा उमेदवार राजेश पाटील हयांना होणार आहे. मागील दहा वर्षात पालघर जिल्ह्याचा विकास रखडलेला आहे. जिल्ह्यातील आदिवासी बालकांच्या कुपोषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे. हया प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच जिल्ह्यातील किनारपट्टीचा विकास, निसर्ग संपन्न भागांचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणे, जव्हार मोखाडयातील पाणी प्रश्न, रेल्वेचे प्रलंबित प्रश्न, रोजगारांचे प्रश्न, पेन्शनधारकांचे प्रश्न, मच्छिमार बांधवांचे प्रश्न अशा अनेक योजनांसाठी बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील हयांच्या सारख्या होतकरू तरुणाला निवडून दिल्यास जिल्ह्यातील रखडलेली विकासाची होणार आहेत. मतदार संघातील गणीते वेगवेगळ्या जाती धर्मावर, एक दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप करण्यावर गेलेली आहेत. विकास कामे करणारा पक्ष म्हणून बहुजन विकास आघाडी पक्षाची जिल्ह्यात ओळख आहे. निवडणुकीत पालघर लोकसभा मतदार संघात बहुजन विकास आघाडीची विकास कामे बघून लोकांनेते आमदार हितेंद्र ठाकूर हयांचा कार्यावर प्रभावित होऊन आर्यन आदिवासी फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य, पालघर जिह्दा नाभीक समाज सेवा संघ, हिंदू मुस्लीम एकता सामाजिक संस्था, श्री जैन

रुवेतार तेरापंथी सभा, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ समस्त जैन समाज, विरार, आई जीवदानी कृपा होलसेल भाजी-पाला विक्रेता युनिधन, लेवा पाटील समाजोन्नी मंडळ, विरार, कुगुबी समाजोन्नी संघ, अखिल भारतीय जनहित सेवा संघ, भारतीय साहू (तेली) समाज

पालघर अशा अनेक संघटनांनी बहुजन विकास आघाडी पक्षाचे लोकसभेचे उमेदवार राजेश रघुनाथ पाटील यांना आपला पार्टीबा जाहीर केलेला आहे.

**WESTERN RAILWAY**  
**VARIOUS TYPE OF WORKS**

Divisional Railway Manager (WA), Western Railway, 6th floor, Engg. Dept., Mumbai Central, Mumbai - 400 008, invites E-tender

Sr. No.	Tender Notice No. & Date	Work and Location	Approx. cost of work in ₹	EMD ₹
1.	BCT/24-25/46 dtd.16.05.2024	Zone-8A-Virar-Joravasan Section- General repairs & Painting, white washing, colour washing, distemper, polishing etc. in jurisdiction of SSEW/Dahanu Road between km 60.76 to km 145.130 km between Virar (excl) and Umbergaon (ind)	₹ 43,26,907.50	₹ 86500.00
2.	BCT/24-25/47 dtd.16.05.2024	Zone-8B-Virar-Joravasan Section :- General repairs, Painting etc., for Bridges in the section of ADEN/ Dahanu Road i.e from KM 60.76 to KM 145.13.	₹ 77,89,334.10	₹ 155800.00
3.	BCT/24-25/48 dtd.16.05.2024	Zone-9B-Virar-Joravasan Section :- General repairs & Painting, white washing, colour washing, distemper, polishing etc. in jurisdiction of SSEW/Valsad between km 145.130 to km 212 between Umbergaon (excl) and Joravasan (excd), including Loco shed, C&W depot at Valsad.	₹ 1,32,24,502.69	₹ 216100.00
4.	BCT/24-25/49 dtd.16.05.2024	Zone-9B-Virar-Joravasan section: General repairs, Painting etc for bridges in the section of ADEN/ Valsad from KM 145 to 212.	₹ 79,70,134.10	₹ 159400.00

For the above tenders Date & Time of submission : Till 11.06.2024, 15:00 hrs. Date & Time of opening : on 11.06.2024 at 15:30 hrs. Note:- For further details please visit our website [www.ireps.gov.in](http://www.ireps.gov.in).

Like us on: [Facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly) Follow us on: [Twitter.com/WesternRly](https://twitter.com/WesternRly)

**पश्चिम रेल्वे**  
सिगलिंग कार्य

वरिष्ठ चौपसटवीर/ एन/ मुंबई सेंट्रल हे ई-निविदा क्र. **SG/216/2/ABSS-BIY-R** मार्गावरील आहेत. कार्य व ठिकाण : एबीएसएस समेत मुंबई विभागाच्या उभाना - जजगाव अनुभागाच्या वादोली (बीआयव्हाय) स्टेशन येथे नवीन १२ मी कॅच फूट ओव्हर ब्रिजच्या बांधकामासह संबंधित सिगलिंग कार्य. कामाचे अंदाजित मूल्य : रु. २१,८७,२४९.२२/-, ई-निविदा उघडण्याचे विवरणीत कार्यालय : वरिष्ठ विभागीय संकेत व दूरसंचार अभियंता (उत्तर) २ रा मजला, विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांचे कार्यालय, मुंबई सेंट्रल, मुंबई ४०० ००८. इमेल : रु. ४३,८००.००/-, ई-निविदा दस्तावेज सादरकीरणाची अंतिम तारीख व वेळ : दि. ०५.०६.२०२४ रोजी ३.०० वा. ई-निविदा उघडण्याची तारीख व वेळ : दि. ०५.०६.२०२४ रोजी ३.३० वा. निविदा वेबसाईट <http://www.ireps.gov.in> वर पाहता येईल. 0147 [facebook.com/WesternRly](https://www.facebook.com/WesternRly)

**PUBLIC NOTICE**

NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited) Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East) Mumbai-400 099

Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.

Any person who has a valid claim on the said shares should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days hereof.

Name of the holder	Folio No.	No of shares (Rs./1/-v)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
1. SHOBHA CHANDRASHEKHARNAIK 2. CHANDRASHEKHAR DASHRATH NAIK	HLL3712808	1000	5135300	878515241-878516240

Date: Mumbai 18/05/24 Name(s):- 1. SHOBHA CHANDRASHEKHAR NAIK -2. CHANDRASHEKHAR DASHRATH NAIK

**जाहीर सूचना**

सूचना यादारे आमचे अशिल यांच्या वतीने देण्यात येते आहे की, आम्ही श्री. नोबन पीटर गोमस व श्री. ऑस्कर पॅरेड गोमस (मालक) यांच्या त्यांच्या पत्ता टी/६०, जुळू कोळीवाडा, आझाद नगर, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०४९ येथील खालील लिखित अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत मालमत्ता (मालमत्ता) यांचे हक्क, अधिकार व हितसंबंध यांची पडताळणी करत आहोत. कोणारी व्यक्तीस / संस्थाना तसेच पर्यायित नसलेले कोणतीही बँक वा वित्तीय संस्था यांना सदर मालमत्तेचे मालक वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणतेही दावे हक्क असल्यास तसेच कोणत्याही भागासंबंधात कोणतेही हक्क, अधिकार, हितसंबंध, दावे वा मागण्या काही असल्यास मालमत्ता वा कोणत्याही भागाच्या संबंधात कोणत्याही त्रिको, अदलाबदल, वारसा, देणगी, जप्ती, करार, कंत्राट, गहाण, सुविधाधिकार, भेट, भाडेकरार, उप भाडेकरार, वहिवाट, रप वहिवाट, परवाना, धारणाधिकार, प्रभार, न्यास वा लाभार्थी हक्क/ अधिकार तसेच कोणतेही ट्रस्ट अंतर्गत प्रिस्क्रिप्शन हक्क वा प्रोपरशन वा कोणतेही करार वा अन्य काही असल्यास रहिवासी, जप्ती, ताबा, कौटुंबिक करार, सेटलमेंट, देखभाल, अभिहस्तोक्त, कोणत्याही न्यायालयाने आदेश वा हुकूम, विकास हक्क, भागीदारी, कोणतेही लेखी वा/वा व्यवस्था वा अन्य काही असल्यास व/वा मूळ हक्क दस्तावेज यांचा ताबा मालमत्तेच्या संबंधात असल्यास त्यांनी सदर यादारे लेखी स्वरूपात दस्तावेज पुरावे यांच्यासह अधोस्वाक्षरित यांना खालील निर्देशित पत्त्यावर व ईमेल मार्फत सदर तारखेपासून १४ (चौदा) दिवसांच्या आत पाठवावे अन्यथा सदर दावे, हक्क, लाभ, हितसंबंध, दावे वा/वा मागण्या काही असल्यास अधिव्यापीत वा/वा परित्यापीत मानले जातील व सदर दावे काही असल्यास ते गृहित धरले जाणार नाहीत.

**वरील संदर्भित मालमत्तेची अनुसूची :**

कोठी प्लॉट क्र. ३८, सच प्लॉट क्र. १०, ब्लॉक बी, मोजमापित ४८ चौरस याईस टीपीएस २ जुळू विभाग, बी.एस.टी सांताक्रुझ नोंदणीकरण सीटीएस क्र. ११३५ अंतर्गत मंथपथे मार्गड शीट क्र. ५२ मोजमापित ७१.१ चौरस मीटर व नोंदणीकृत सीटीएस क्र. ११३५ मोजमापित १५ चौरस मीटर धारक रहिवासी घर समाविष्ट असलेला लॉड मजला मोजमापित ७५.९ चौरस फूट (चर्टई क्षेत्रफळ) समतुल्य ७०.५ चौरस मीटर (चर्टई क्षेत्रफळ) अधिक पहिला (१ला) अधिक मजला मोजमापित ७४.४ चौरस फूट (चर्टई क्षेत्रफळ) समतुल्य ६९.१ चौरस फूट (चर्टई क्षेत्रफळ) व दुसरा (२ रा) अधिक मजला/ टॅरेस मोजमापित ७५.२ चौरस फूट (चर्टई क्षेत्रफळ) समतुल्य ७३.७६ चौरस मीटर (चर्टई क्षेत्रफळ) धारक घर क्र. टी/६०, आझाद रोड, जुळू कोळीवाडा, मुंबई ४०० ०४९. दि. १८ मे, २०२४

एसडब्ल्यू चेंबरसकरिता वकील सही/-  
तेजस शाह भागीदार  
युनिट क्र. २०२, २ रा मजला, सेंटा विल्डिंग, ३ रा मजला, राम कृष्ण नगर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर, खार पश्चिम, मुंबई ४०० ०५२, महाराष्ट्र भारत.

**SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED**  
Regd. Off. : 7 Niraj Industrial Estate, Off Mahakali Caves Road, Andheri (E) Mumbai - 400 093  
Works:- 256-257, Sector - 1, Pithampur, Dist. Dhar-454775  
E Mail:- [finance@sil.in](mailto:finance@sil.in), Website:- [www.sfil.in](http://www.sfil.in), CIN : L24239MH1988PLC047759 (Rs. in Lakhs except EPS)

Sr.	Particulars	STANDALONE				CONSOLIDATED			
		Quarter ended	Year Ended	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Year Ended
		31-03-2024	31-03-2023	31-03-2024	31-03-2023	31.03.2024	31.03.2023	31.03.2024	31.03.2023
1	Total Income from Operations	7613.71	6814.86	27146.02	23925.34	7767.13	6774.93	27691.30	23885.41
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	920.85	1025.75	3178.39	2655.32	1003.00	1027.07	3397.69	2655.93
3	Net Profit/ (Loss) for the period before tax, (after Exceptional and/or Extraordinary items)	920.85	1027.08	3176.00	2656.65	1003.00	1028.40	3395.30	2657.26
4	Net Profit/ (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	674.85	846.65	2362.32	2007.07	740.45	847.36	2531.42	2007.07
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other comprehensive Income (after tax)	839.42	895.50	3043.71	2203.43	905.02	896.21	3212.81	2203.43
6	Equity Share Capital (Face value of Rs.1/-)	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00	9400.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	0.00	0.00	19245.18	16201.47	0.00	0.00	19414.28	16201.47
8	Earnings Per Share (of Rs. 1/- each) (for continuing and discontinued operations) -								
	1. Basic:	0.09	0.10	0.32	0.24	0.10	0.10	0.34	0.24
	2. Diluted:	0.09	0.10	0.32	0.24	0.10	0.10	0.34	0.24

Notes : The above is an extract of the detailed format of Quarterly & Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly & Yearly Financial Results is available on the <http://www.bseindia.com> and the company website <http://www.sfil.in>

For, SYNCOM FORMULATIONS (INDIA) LIMITED  
KEDARNAL SHANKARLAL BANDA  
CHAIRMAN & WHOLE TIME DIRECTOR  
DIN: 00023050

Place : Indore  
Dated : 17<sup>th</sup> May, 2024

**क्रिएटिव्ह न्यूटेक**  
क्रोएटियव्ह न्यूटेक लिमिटेड पूर्वीचे क्रोएटियव्ह पेरिफेरलस अॅन्ड हिन्ड्रोयुगन लिमिटेड म्हणून ज्ञात नोंदणीकृत कार्यालय : ३ रा व ४ वा मजला, प्लॉट क्र. ११०११, काव्हिती को-ऑप. इन्डस्ट्रियल इस्टेट लिमिटेड, चारकोप, काव्हिती पॅडिंग, मुंबई ४०० ०१७.  
दूर. : +९१-२२-२००६१२७०० ई-मेल : [cs@creativeindia.com](mailto:cs@creativeindia.com) वेबसाईट : [www.creativeindia.com](http://www.creativeindia.com) सीआयएन : L52392MH2004PLC148754

दि. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्ष अखेरकरिता एकत्रित लेखापरिशीत वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

अनु. क्र.	विवरण	तिमाही अखेर			वर्ष अखेर		
		३१.०३.२०२४	३१.१२.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३	३१.०३.२०२३
१.	कार्यचलनानु एकूण उत्पन्न	३०,४१४.९३	४९,०८०.३८	४९,०८०.३८	१७९,३१९.५६	१७९,३१९.५६	१३०,६२२.३३
२.	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर पूर्व, अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीसुद्ध)	२,५२७.५७	१,३४५.६८	८,६२२.६८	८,६२२.६८	८,६२२.६८	२,४४४.५७
३.	करपाहत काढतावधीकरिता निव्वळ नफा (अतिरिक्त व/वा अतिविशेष बाबीसुद्ध)	२,५२७.५७	१,३४५.६८	८,६२२.६८	८,६२२.६८	८,६२२.६८	२,४४४.५७